

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ५/१४४/२३
टोकन नं. ४१२०२३०००११९५४

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 35BI006467000

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 35BI006467000 अन्वये (जुना क्र. ३५/) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून DURUPADI WD/O AMARIAL CHAWLA नोंद असुन एकुण क्षेत्रफळ...

अर्जदार श्री. सुमीत अमरलाल चावला रा. शॉप नं.१, इंदिरा गांधी वेज मार्केट जवळ, उल्हासनगर-३ यांनी दि. ०५/०७/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३ करिता
२. पिया मनोज हरजानी/मनीष अमरलाल चावला व श्री. सुमीत अमरलाल चावला यांचे दरम्यान रिलीजडीड नोटरी नं. ०६/५४ दि. २२/०७/२०२२ ची छायांकित प्रत.
३. अमर चेलाराम चावला यांचे मृत्युपत्र दि. १७/०२/२००५ ची छायांकित प्रत
४. द्रौपदी अमरलाल चावला यांचे मृत्युपत्र दि. २०/०२/२०२१ ची छायांकित प्रत
५. इन्डिमीन्टी बॉन्ड नोटरी नं. ५५ दि. २२/०७/२०२२
६. टाऊन दर्शन पेपर दि. ५/०७/२०२३
७. प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करिता सादर.

लिपीक

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 35BI006467000 करिता श्री. सुमीत अमरलाल चावला अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचे अहवालानुसार प्रस्तावित

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name & V. Charges	
Paid Rs.	578.00
Receipt No.	135184/1352
Date	13/07/23
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 5 : 144 :23
Register No. 41202300011954

Date : 13/07/2023
Prop. No. 35BI:006467000

To,

Mr. Sumit Amarlal Chawla

Shop No. 1 Nr. Indira Gandhi Veg. market

Ulhasnagar-421003

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Prop. No **35BI:006467000** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **05/07/2023**

Sir,

Your name has been entered in place of **Mrs. Durupadi Wd/o Amarlal Chawla** under Ward No. **35** Prop.No **35BI006467000** as a person primarily liable to Property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|---|-----------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 05. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 6/55 | Dt 22/07/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Town Darshan | No.----- | Dt 26/05/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary Release Deed | No. 6/54 | Dt 22/07/2022 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall notbe construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation